

Date: December 17, 2024

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

BSE SCRIP CODE: 539762

<u>Sub: Intimation under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper Advertisement for Notice of Postal Ballot.</u>

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 and 30 read with Para A, Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the advertisement published on December 17, 2024 in Financial Express (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) with respect to completion of dispatch of Postal Ballot Notice to the members of the Company through e-mail on December 16, 2024.

Thanking you.

Yours faithfully,

For Modern Engineering and Projects Limited

Sanjay Jha

Company Secretary

Encl.: As above

FINANCIAL EXPRESS

SHARE SALE EXPECTED TO TAKE PLACE AS SOON AS FIRST HALF 2025

LG eyeing up to \$15 billion valuation for India unit IPO

BAIJU KALESH, YOOLIM LEE, **JULIA FIORETTI & DAVE SEBASTIAN** December 16

LG ELECTRONICS IS considering increasing the valuation of its Indian unit to as much as \$15 billion in a planned listing in Mumbai next year after initial feedback from analysts and investors, according people familiar with the matter.

The South Korean company is planning to start a formal roadshow for LG Electronics India's IPO within the next two months and is targeting a listing in the first half of 2025, the people said, asking not to be identified because the information is private. The company had earlier eyed a valuation of around \$13 billion, *Bloomberg News* reported in September.

IN SPOTLIGHT

■ LG Electronics plans to begin a roadshow for its Indian unit's IPO within two months, with a target listing in the first half of 2025

■ The IPO aims to with a valuation of around \$15 billion

🖒 Nippon inodia Mutual Fund

NIMF, with December 19, 2024 as the record date:

LG has been sounding out

preliminary interest from

potential investors, the people

said. Deliberations are ongoing

Name of the Scheme(s)

Nippon India Corporate Bond Fund - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Corporate Bond Fund - Quarterly IDCW Plan

Nippon India Income Fund - Quarterly IDCW Plan

Nippon India Short Term Fund - Quarterly IDCW Plan

Nippon India Hybrid Bond Fund^^ - Quarterly IDCW Plan

Nippon India Dynamic Bond Fund - Quarterly IDCW Plan

Nippon India Floating Rate Fund - Quarterly IDCW Plan

Nippon India Credit Risk Fund^^ - Quarterly IDCW Plan

Nippon India Strategic Debt Fund - Quarterly IDCW Plan

Nippon India Income Fund - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Short Term Fund - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Hybrid Bond Fund^^ - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Dynamic Bond Fund - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Floating Rate Fund - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Credit Risk Fund^^ - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Strategic Debt Fund - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Banking & PSU Debt Fund - Direct Plan - Quarterly

Nippon India Nivesh Lakshya Fund - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Ultra Short Duration Fund^ - Direct Plan - Quarterly

Nippon India Money Market Fund - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Low Duration Fund - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Low Duration Fund - Retail Quarterly IDCW Plan

Nippon India Overnight Fund - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Ultra Short Duration Fund^ - Quarterly IDCW Plan

Nippon India Liquid Fund - Direct Plan - Quarterly IDCW Plan

Nippon India Liquid Fund - Quarterly IDCW Plan

Nippon India Liquid Fund - Retail Quarterly IDCW Plan

Nippon India Money Market Fund - Quarterly IDCW Plan

Nippon India Low Duration Fund - Quarterly IDCW Plan

Nippon India Overnight Fund - Quarterly IDCW Plan

Nippon India Banking & PSU Debt Fund - Quarterly IDCW Plan

Nippon India Nivesh Lakshya Fund - Quarterly IDCW Plan

Morgan Stanley, raise up to \$1.5 bn, JPMorgan Chase, Axis Capital, Bank of America, & Citigroup will manage LG Electronics' IPO

Wealth sets you free

Nippon Life India Asset Management Limited

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg,

Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000

Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved the following

Distribution under Income Distribution cum capital withdrawal (IDCW) option of undernoted schemes of

NOTICE NO. 67

and details could change, the people said. LG may seek a slightly lower valuation for the business based on final demand,

■ LG Electronics

prospectus earlier

this month with

Indian regulators,

outlining plans to

none of which will

■ LG Electronics

be newly issued

aims to raise

Indian IPO

between \$1 bn

and \$1.5 bn in its

sell up to 101.82

million shares,

filed a draft

red herring

one of the people said. A LG representative refused to comment.

LG filed a draft red herring prospectus with Indian regulators earlier this month, detailing plans to sell as many as 101.82 million shares, none of which will be new. Morgan Stanley, JPMorgan Chase & Co., Axis Capital Ltd., Bank of America Corp. and Citigroup Inc. will manage the IPO. The company could seek to raise \$1 billion to \$1.5 billion in the IPO, people familiar with the matter have said.

LG's shares have dropped about 13% this year in Seoul, leaving the company with a market value of \$10 billion. India has had a strong year for share sales amid growing interest from global investors. Nearly \$18 bn has been raised via IPOs

Record Date

December 19, 2024#

NAV as on

December 13,

2024 (₹ per unit)

12.2584

12.0991

13.9350

13.2062

15.3967

15.0333

12.2029

12.8445

10.4488

10.5579

10.9989

11.1013

13.7283

13.1252

10.8924

11.3523

10.9470

10.8830

11.6531

11.6402

1034.7457

1026.6376

1020.8301 \$

1019.0987 \$

1231.9804 \$

1026.1325

1026.3671

1031.2940

1029.4673

1029.7747

101.7835 \$

101.8054 ^{\$}

Amount of

Distribution

(₹ per unit)*

0.2098

0.1981

0.1558

0.1237

0.2664

0.2423

0.0805

0.1062

0.1614

0.1718

0.1924

0.1874

0.2571

0.2247

0.0882

0.4693

0.1653

0.1555

0.1112

0.1037

19.2299

17.2676

17.5100

17.1832

18.9325

18.1899

18.5086

19.7365

17.9204

18.3406

1.5713

1.5920

this year, as per *Bloomberg*. **—BLOOMBERG**

MUTUAL

Zerodha hits \$1-billion revenue mark in FY24

Bengaluru, December 16

STOCK BROKING PLATFORM Zerodha posted a revenue from

operations of ₹9,372 crore or a little over \$1.1 billion in FY24, marking a 37% increase from ₹6,832 crore it generated in FY23. Net profit for the firm saw an 89% jump to ₹5,496 crore in FY24, from ₹2,908 crore it earned in the previous fiscal.

The Bengaluru-based firm's total income, including other gains, rose 45% to ₹9,994 crore in FY24, from ₹6,877 crore in FY23. Cost optimisation during the fiscal saw employee benefit expenses falling 24% to ₹473.96 crore. However, other expenses increased 11% to ₹2,619 crore, due to a 28% rise in IT expenses to ₹492 crore. —**FE BUREAU**

new low of 84.91/dollar PRESS TRUST OF INDIA THE RUPEE DEPRECIATED by

Mumbai, December 16

11 paise to close at an all-time

low level of 84.91 against the US dollar on Monday, dragged down by a negative trend in domestic equities. Forex traders said the

Indian rupee declined on weak domestic markets and rising US bond yields. However, a soft American currency cushioned the downside. At the interbank foreign

exchange, the rupee opened at 84.83 and touched the lowestever level of 84.93 against the greenback during intraday. The unit finally ended the session 11 paise down at 84.91 against the dollar.

On Friday, the rupee rebounded from its record low



Rupee falls 11 paise to a

level and settled with a gain of 8 paise at 84.80 against the US dollar. The unit's previous alltime low level was recorded on December 12 when it closed at 84.88 against dollar.

"We expect the rupee to trade with a negative bias on rising odds of a rate cut by the Federal Open Market Committee (FOMC) and weak tone in

the domestic markets. Elevated crude oil prices may also weigh on the rupee," said Anuj Choudhary - Research Analyst at Mirae Asset Sharekhan. However, FII inflows and cooling off of inflation may support the rupee at lower levels.

On the domestic macroeconomic front, wholesale pricebased inflation declined to a 3month low of 1.89% in November on cheaper food items. Retail inflation declined in November to 5.48% and came within the RBI's comfort zone mainly due to easing food prices, creating headroom for a rate cut at the central bank's rate-setting panel meeting under new Governor Sanjay Malhotra in February.

CIN: L01132MH1946PLC381640 Registered Office: 103/4 Plot -215, Free Press House, FL-10 Free. Press Journal Marg, Nariman Point Mumbai 400021 Email: cs@mep.ltd Website: www.mep.ltd Tel.: 022 6666 6007

MODERN ENGINEERING AND PROJECTS LIMITED

The Members of Modern Engineering and Projects Limited ("the Company") are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Companies Act") (including any statutory modification(s) or e-enactment(s) thereof for the time being in force), read with Rule 20 and Rule 22 of the Companies Management and Administration) Rules, 2014 (the "Rules") as amended from time to time; Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standards on General Meetings issued by the institute of Companies Secretaries of India ("SS-2") and in accordance with General Circular Nos 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021 20/2021 dated December 06, 2021, 3/2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28 2022, 09/2023 dated September 25, 2023 and 09/2024 September 19, 2024 (the "MCA Circulars") ssued by the Ministry of Corporate Affairs, the Company has on December 16, 2024 completed the dispatch of the Postal Ballot Notice dated December 13, 2024 ("the Notice") through electronic mode to the Members whose email addresses were registered with the Company or with the Depositories Depository Participants and whose names were recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on December 05, 2024 ("cut-off date"), for seeking consent of the Members by postal ballot, including through voting by electronic means, in relation to the resolution as detailed in the said Notice. Accordingly, physical copies of the Postal Ballot Notice, postal ballot forms and pre-paid business reply envelopes are not been sent to the Members

The Postal Ballot Notice is available on the website of the Company at www.mep.ltd. on the website of the stock exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited at

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited to provide remote e-Voting facility to its Members. The members have an option to exercise their vote either electronically or by way of physical ballot. The Voting will commence from 09:00 a.m. (IST) on Tuesday, December 17, 2024 and will remain open till 05:00 p.m. (IST) on Wednesday, January 15, 2025. Voting whether by postal ballot or remote e-Voting shall not be allowed beyond the said date and time. The remote e-Voting module will be disabled for voting thereafter. The detailed procedure for remote e-Voting is given in the notes forming part of Notice. Once the vote on a resolution is cast by the Member, the same cannot be changed subsequently. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up share capital of the Company as on cut-off date.

individual demat account holders, by way of single login credential, through their demat accounts/ websites of Depositories/ Depository Participants in order to increase the efficiency of the e-Voting process. Members are advised to update their mobile number and email address with their respective DPs in order to access remote e-Voting facility. Detailed instructions for login methods of remote e-Voting are provided in the Postal Ballot Notice accordance with the MCA Circulars, physical copies of the Notice will not be circulated to the Members. However, it is clarified that all the persons who are Members of the Company as on the

As per the SEBI Master circular no. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 on

e-Voting facility provided by Listed entities, remote e-Voting process has been enabled to all the

cut-off date (including those Members who may not have received this Notice due to non-registration of their email IDs with the Company or with the Depositories/ Depository Participants) shall be entitled to vote in relation to the resolution specified in the Notice. Any person who is not a Member as on the cut-off date should freat this Notice for information purposes only.

Process for registration of email address: Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with

Private Limited at support@purvashare.com along with the copy of the signed request letter in Form ISR-1 mentioning name and address of the Member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Aadhaar, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member.) Members holding shares in dematerialised mode are requested to register/ update their email

the Company are requested to update their email addresses by writing to Purva Sharegistry (India)

addresses with the relevant Depository Participants. Those shareholders who have already registered their e-mail address are requested to keep their

e-mail address validated, to enable servicing of notices/ documents/ Annual Reports electronically to their e-mail address in future. The Board has appointed Ms. Nidhi Bajaj, Company Secretary in practice, Membership No. 28907 and

CP No. 14596 as the Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner, The Scrutinizer will submit his report to the Chairperson/ Managing Director/ Company Secretary of the Company. The results of the Postal Ballot will be declared on or before January 17, 2025 by uploading on the website of the Company at www.mep.ltd, The results shall also be communicated simultaneously to BSE Limited where equity shares of the Company are listed.

Members may also call CDSL toll free No. 1800-21-099-11 or send an email to

helpdesk.evoting@cdslindia.com for any further clarifications or grievances. For Modern Engineering and Projects Limited

Sanjay Jha Company Secretary

Place: Mumbai Date: December 16, 2024

(ICSI Membership No. A60793)

ASIAN TEA & EXPORTS LIMITED CIN: L24219WB1987PLC041876

Regd. Office: Sikkim Commerce House, 4/1 Middleton St., Kolkata - 700071, West Bengal, India. Website: www.asianteaexports.com; Email ID: cosec@asianteaexports.com; Phone No.: 91-33 4006 3601 / 3602

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO VISUAL

NOTICE is hereby given that the 01/2024-25 Extra Ordinary General Meeting ("EGM") of the members of the Company will be held on Wednesday, 8th day of January 2025, at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made there under ("the Act"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBi Circular dated 5th January, 2023, and Circular No. SEBI Circular No. SEBI/HO/DDHS/P/ CIR/2023/0164 dated October 6, 2023 and Circular No. SEBI Circular No. SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 collectively "Circulars"), to transact the business as set out in the Notice of EGM of the Company. Members will be able to attend and participate in the EGM by VC/OAVM only. Members attending the EGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. n compliance with the aforesaid Circulars the Company has sent Notice of EGM by

electronic modeonly, on Friday, 13th December, 2024, to all the members whose email addresses are registered with the Depository Participants up to Friday, 6th December, The Notice of the EGM can be downloaded from the Company's website at

www.asianteaexports.com and website of the stock exchange, i.e., BSE Limited at REMOTE E-VOTING AND E-VOTING AT THE EGM

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management &

Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, the Company has engaged services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing remote e-voting facility prior to EGM ("remote e-voting"). Additionally, the Company, through NSDL is providing the facility of voting through e-voting system during the EGM ('e-voting'). Cut-off date for e-voting Wednesday, 1st January, 2025

Commencement of Remote e-voting 9:00 a.m. (IST) on Sunday, 5th January, 2025 Conclusion of Remote e-voting 5:00 p.m. (IST) on Tuesday, 7th January, 2025

Members who will be present at the EGM through VC/OAVM and who have not cast their vote by remote e-voting, will be eligible to exercise their right to vote during the EGM. Members who have cast their vote by Remote e-voting prior to the EGM may also attend and participate in the EGM but shall not been titled to cast their vote again.

Accordingly, members may cast their votes through remote e-voting and e-voting at the EGM by following the instructions mentioned in the Notice. Once the vote on a Resolution is cast by the Member, he /she shall not be allowed to change it subsequently The Company has appointed Ms. Puja Pujari (Membership No. 13102) Practicing

Company Secretary to act as a Scrutinizer for monitoring remote e-voting process and evoting at the EGM in fair and transparent manner. The results of e-voting shall be declared within two working days from conclusion of the EGM. The results declared along with the Scrutinizer's Report shall be communicated to the Stock Exchange and

will be placed on the website of the Company at www.asianteaexports.com Members will be able to attend the EGM through VC/OAVM facility provided by NSDL by using NSDL's Remote e-voting login credentials and by following the instructions Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the

Company after dispatch of the Notice and is holding shares as of the cut-off date i.e., Wednesday, 1st January, 2025 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdi.com. However, if he/she is already registered with NSDL for remote E-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting Members who need assistance before or during the EGM, can contact NSDL helpdesk

by sending a request at mail to: evoting@nsdl.com or call at 022 48867000. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the EGM and in particular, instructions for joining the EGM, manner of casting vote through Remote e-voting or through e-voting during the EGM. Details of Book Closure Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder

and as per Regulation 42 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015, as amended, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Thursday, 02nd January, 2025 to Wednesday, 08th January, 2025 (both days inclusive) for taking record of the members on account of the Extra Ordinary General Meeting. By Order of the Board of Directors

For Asian Tea and Exports Limited

Date: 16th December, 2024

Company Secretary and Compliance Officer

MUTUALFUNDS Sahi Hai



Haq, ek behtar zindagi ka.

Notice For Declaration of Income Distribution Cum Capital Withdrawal

Sr. No.	Scheme Name	Quantum of IDCW (Gross Distributable Amt)*		Face Value (Rs. per	NAV as on December 13, 2024 (per unit)	
		%	Rs. per unit	unit)	Plan/Option	Rs.
1	UTI Low Duration Fund	0.90%	9,0000	1000	Regular Plan - Quarterly Payout of IDCW Option	1347.1917
2	UTI Ultra Short Duration Fund	0.90%	9.0000	1000	Regular Plan - Quarterly Payout of IDCW Option	1231.3337
3	UTI Floater Fund	0.90%	9.0000	1000	Direct Plan - Quarterly Payout of IDCW Option	1325.9572
4	UTI Floater Fund	0.90%	9.0000	1000	Regular Plan - Quarterly Payout of IDCW Option	1212.7055
5	UTI Quarterly Interval Fund - I	0.90%	0.0900	10	Direct Plan - Payout of IDCW Option	11.0208
6	UTI Quarterly Interval Fund - I	0.90%	0.0900	10	Regular Plan - Payout of IDCW Option	10.9444
7	UTI Quarterly Interval Fund - II	0.90%	0.0900	10	Direct Plan - Payout of IDCW Option	10.9585
8	UTI Quarterly Interval Fund - II	0.90%	0.0900	10	Regular Plan - Payout of IDCW Option	10.9029
9	UTI Quarterly Interval Fund - III	0.9096	0.0900	10	Direct Plan - Payout of IDCW Option	11.0245
10	UTI Quarterly Interval Fund - III	0.90%	0.0900		Regular Plan - Payout of IDCW Option	10.9639
		and the second s				

Record date for all the above mentioned schemes/plans will be Thursday, December 19, 2024 *Distribution of above IDCW is subject to the availability of distributable surplus as on record date. Income distribution cum capital withdrawal payment to the investor will be lower to the extent of statutory levy (if applicable). Income distribution will be made, net of tax deducted at source as applicable.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the income distribution cum capital withdrawal options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Such of the unitholders under the income distribution cum capital withdrawal options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each income distribution cum capital withdrawal shall be entitled to receive the income distribution cum capital withdrawal so distributed. The reinvestment, if any, shall be treated as constructive payment of IDCW to the unitholders as also constructive receipt of payment of the amount by the unitholders. No load will be charged on units allotted on reinvestment of IDCW.

Mumbai - December 16, 2024 Toll Free No.: 1800 266 1230 Website: www.utimf.com

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, (CIN-L65991MH2002PLC137867). For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/ NISM certified Mutual fund distributor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

*Income distribution will be done, net of tax deducted at source, as applicable.

Mumbai

IDCW Plan

IDCW Plan

#or the immediately following Business Day if that day is a non-business day N Umber of Segregated Portfolio -1, N Umber of Segregated Portfolio -2. \$ NAV as on December 15, 2024

Face value of all the above mentioned schemes is Rs. 10 per unit except for Nippon India Low Duration Fund, Nippon India Liquid Fund, Nippon India Ultra Short Duration Fund & Nippon India Money Market Fund which is Rs.1000 per unit and Nippon India Overnight Fund which is Rs.100 per unit

Pursuant to payment of dividend/IDCW, the NAV of the Schemes will fall to the extent of payout, and statutory levy, if any. The IDCW payout will be to the extent of above mentioned Distribution amount per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower.

For units in demat form: IDCW will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Schemes as on record date.

All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned schemes, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the IDCW.

> (Asset Management Company for Nippon India Mutual Fund) **Authorised Signatory**

For Nippon Life India Asset Management Limited

December 16, 2024

Good gets better

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

financialexp.epapr.in

जाहीर नोटीस

तमाम लोकांस याद्दारे कळविण्यात येत आहे की. माझे अशिल श्री. शिवकुमार कन्हैयालाल मिश्रा यांचा फ्लॅट क्रं.ए १०३ न्यू सरस्वती जांगीड को .ही .सो .लि . जांगीड कॉम्पलेक्स मिरारोड (पु) ठाणे चे भाग दाखला क्रं. ५५ भाग क्रं.२४६ २५० हे मिरारोड स्टेशन ते जांगीड कॉम्पलेक्स येथे दिनांक 0१.१२.२०२४ दुपारी ४३०० वाजता रिक्षाने प्रवास करतांना रिक्षेत हरवले आहे.तसेच माझ्या अशिलाने सदर संस्थेकडे भाग दाखल्याची नक्कल मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे यावावतीत कोणचाही काही हरकत,दावा असल्यास तर त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झालेल्या तारखेपासु १४ दिवसाच्या आत खालील दिलेल्या पत्त्याव कळवावे. सदर नमुद दिवसात हरकत न आल्यास सदर संस्था माझ्या अशिलांला भाग दाखल्याची सदर सत्या जारूना जाराजा नक्कल देण्याची कार्यवाही सुरू करतील . सही /

हरीश पा भंडारी (वकील) शॉप नं १२१, सोनम शॉपिंग सेंन्टर गोल्डन नेस्ट फेस ६,मिरा भाईदर रोड, मिरा रोड ठाणे

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्य येते की, श्रीमती. लालतीदेवी भोलानाथ विश्वकर्मा ह्या सदनिका क्र. सी/२०१, दुसरा मजला, श्वेता अपार्टमेंट को.ऑ.हौ.सो.लि., निळेमोरे, नालासोपारा पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर - ४०१ २०३, च्या मालक होत्या. तरी **श्रीमती. लालतीदेवी भोलानाथ** विश्वकर्मा यांचे दिनांक ०२/०५/२०२३ रोजी निधन झाले आहे व त्यांचे पती **श्री.भोलानाथ बलदेव** विश्वकर्मा यांचे ही दिनांक २६/१२/२०२३ निधन झाले आहे. त्यांच्यापश्चात आता **१) सौ. गीता विश्वकर्मा** (मुलगी) व २) श्री.सुरेंद्रप्रसाद भोलानाथ विश्वकर्मा (**मुलगा),** हे त्यांचे वारस आहेत. तरी माझे अशिल **श्री.सरेंद्रप्रसाद भोलानाथ विश्वकर्मा.** यांनी सदर मयत सभासदाचे भाग व दितसंबंध दस्तांतरीत करण्यासंबंधी श्वेता अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे. ज्याकरीना अन्य वारस **मौ**. गीता सरेशाचंद विश्वकर्मा यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे.

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंवा मागणीदार हरकतदार यांच्याकडुन हक्क मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकती संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळरग कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध हिस्सा अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्व हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिकेसंबंधीची पुढील योग्य ती कार्यवाही आमचे

ॲड. निशिगंधा जयंत परब. पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प)

सर्व जनतेस हयाद्वारे कळविण्यांत येते की, गाव मीजे नवभर, ता. वसई, जि. पालभर येथील सर्वे नं. ४, ५ ६ आणि ७, प्लॉट नं. ४४ आणि ६० य मिळकतीवरील लकी पॅलेस् बिल्डिंग सोसायटीचे नाव मिळकतीवरील लका पलस बिल्डिंग सासायटीच नाव मू लकी पॅलेस को—ऑप डौ.सो.लि., मधील ग्रॉप क. ए. ३, तळ मजला, हा शॉप ज्याचे प्रति ५० रू.प्रमाणे ५ शेअर्स असून ओरिजनल ग्रेअर्स सर्टीफिक्ट क. ६१ आणि इप्लोकट शेअर सर्टीफिक्ट क. ८, डिस्टीटीव नं, ३०१ ते ३०५ असा आहे. सदर शॉप श्री. सोनी अब्रहम, हयांचे एकमेव मालकी कब्जावहिवाटीची आहे असा टावा श्री. सोनी अब्रहम हे करीत आहेत आहं असा दावा श्री. सानी अब्रहम है करात आहंत त्यानुसार सदर शॉप श्री. सोनी अब्रहम यांचेकडून माझे अशिलांनी कायम विकत घेण्याचे उटविले असून सदरचे शॉपवर कोणाही व्यक्ति वा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अथवा हितसंबंध असल्यास त्यांनी सदरची गोटीस प्रसिष्ट झालेपासून १४ (चौदा) दिवसांचे आत सर्व त्या लेखी कागदोपत्री पुराव्यासहित शॉप नं. २,३ व ४, क्लेमंट ऐसिडेन्सी, स्टेला पेट्रेल शाप न. २,३ व ४, क्लमट रासङस्स, स्टला प्टाल एंपसमोर, वसई रोड पश्चिम, ता. वसई, जि.पालघर — ४०१२०२, योनेकडे सादर करावीत, अन्यथा तसा कोणानाही, कोणत्याही प्रकारचा हक्क वा अभिकार नाही असल्यास तो सोइन दोण्यात आलेला आहे असे समजून सदर शाँपचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल. लेखी कागदोपत्री पुराव्याविना आलेल्या हरकर्तीचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितानी नोट

देनांकः १७/१२/२०२४ ॲड. किरण परब

मॉर्डन इंजिनियरिंग ॲण्ड प्रोजेक्टस लिमिटेड सीआयएन : एल०११३२एमएच१९४६पीएलसी३८१६४० गीकृत कार्यालय: १०३/४ प्लॉट -२१५, फ्री प्रेस हाऊस, एफएल-१० फ्रि प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉइट मुंबई ४०००२१. दूरध्वनी: ०२२ ६६६६ ६००७ ई-मेल: cs@mep.ltd, वेब : www.mep.ltd सदस्याना सूचना

मॉडर्न इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्ट्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना येथे कळविण्यात येते की, कलम १०८ आणि कलम् ११० च्या तरतुर्दीनुसार आणि सहवाचिता कंपनी कायदा, २०१३ (कंपनी कायदा) च्या इतर लागू तरतुदी, जर कार्ह असतील तर (काही वैधानिक फेरफार किंवा त्यावेळेस अंमलात असलेल्या पर्नअधिनियमासह) सहवाचिता कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि नियम २२ (नियम) वेळोवेळी सुधारित केल्यानुसार . सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनि २०१५ (सूची विनियम) चे नियमन ४४, सर्वसाधारण सभेवरील इन्स्टिट्यूट ऑफ कंपनीज सेक्रेटरीज ऑफ इंडिय (एसएस-२) आणि सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल ०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांव ०५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आणि ०९/ २०२४ दि.१९ सप्टेंबर २०२४ (एमसीए परिपत्रके) सहकार मंत्रालयाने जारी केलेले. कंपनीने १६ डिसेंबर २०२ रोजी १३ डिसेंबर २०२४ च्या टपाल मतदान सूचना (सूचना) इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे सदस्यांना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे किंवा डिपॉझिटरीज / डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत होते आणि ज्यांची नांदे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ०६ डिसेंबर २०२४ रोजी ठेवलेल्या लाभदायक मालकांच नोंदणीमध्ये नोंदवली गेली होती (कट-ऑफ तारीख), ठरावाच्या संबंधात, टपाल मतदानाद्वारे सदस्यांची संमती मिळविण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानासह या सूचनेमध्ये तपशीलवार दिले आहे. त्यानुसार, टपाल मतदान सूचना, टपाल मतदान फॉर्म आणि व्यवसाय प्रतिसाद लिफाफे यांच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठवल्या जात नाही टपाल मतदान सूचना कंपनीच्या www.mep.ltd वर, स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे जिथे कंपनीरं इकिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर

कंपनीने आपल्या सभासदांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडची सेवा प्रदान केली आहे. सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे वापर मंगळवार, १७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०९:०० (भाप्रवे) पासून मतदान सुरू होईल आणि बुधवार, १५ **जानेवारी २०२५ रोजी सायं.०५:०० वा. (भाप्रवे)** पर्यंत खुले राहील. ट्रेपाल मतपत्रिकेद्वारे किंवा रिमोट ई-मतदानाद्वा तदानाला दिलेल्या तारखेच्या आणि वेळच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई-व्होर्टिंग पध्दत त्यानं मतदानामारी अक्षम केले जार्दल - रिमोर र्द-व्होरिंगची तपशीलवार प्रक्रिया मचनेचा भाग बनवलेल्या नोरममध्ये दिली आहे. सदस्याने ठरावावर एकदा मत दिले की, नंतर त्यात बदल करता येणार नाही. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट ऑफ तारखेनुसार कंपनीच्या भरणा केधलेल्या भाग भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील सेबीच्या मास्टर परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/सीआयआर/पी/२०२३/१२० दिनांक १९ जुलै

२०२३ सूचीबद्ध घटकांद्वारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सुविधेवर, ई-मतदान प्रक्रियेचे कार्यक्षमता वाढवण्यासाठी वैयक्तिक डीमॅट खातेधारकांना. त्यांच्या डिमॅट खात्यांद्रारे / ठेवीदारांच्या / ठेवीदारांच्या वेबसाइटदारे. एकल लॉगिन क्रेडेंशियलद्वारे, दूरस्थ ई-व्होटिंग प्रक्रिया सक्षम केली गेली आहे. रिमोट ई-व्होटिंग सुविधेमध्ये प्रवेश करण्यासार्ठ दस्यांना त्यांचा मोबाइल नंबर आणि ईमेल पत्ता त्यांच्या संबंधित डीपीसह अद्यतनित करण्याचा सल्ला दिला जातो. रिमो ई-व्होटिंगच्या लॉगिन पद्धतींसाठी तपशीलवार सूचना टपाल मतदान सूचनेत प्रदान केल्या आहेत.

मसीएच्या परिपत्रकानुसार, सूचनांच्या प्रत्यक्ष प्रती सदस्यांना वितरित केल्या जाणार नाहीत. तथापि, हे स्पष्ट केले अ की कट-ऑफ तारखेनसार कंपनीचे सदस्य असलेल्या सर्व व्यक्ती (त्या सदस्यांसह ज्यांना कंपनी किंवा डिपॉझिटरीज / डेपॉझिटरी पार्टिसिपंट्स मध्ये त्यांच्या ईमेल आयडीची नोंदणी न केल्यामुळे ही सूचना प्राप्त झाली नसेल)) नोटीसमध्य निर्दिष्ट केलेल्या ठरावाच्या संदर्भात मत देण्यास पात्र असतील. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे.

ठिकाण: मुंबई

दिनांक : १६ डिसेंबर २०२४

- अ) ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडल support@purvashare.com वर स्वाक्षरी केलेल्या प्रतीसह लिहन अपडेट करावेत. फॉर्म आयण्सआर १ मध्ये सदस्याचे नाव आणि पत्ता नमूद करणारे विनंती पत्र, पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि कोणत्यार दस्तऐवजाची स्वयं-साक्षांकित प्रत (उदा.: आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट सदस्याच्या पत्त्याच्या समर्थनार्थ.
- डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचे ईमे पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.
- ज्या भागधारकांनी आधीच त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केला आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी भविष्य त्यांच्या ई-मेल पत्त्यावर सूचना/दस्तऐवज/वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व्हिसिंग सक्षम करण्यासार्ठ त्यांचा ई-मेल पत्ता प्रमाणित ठेवावा.

नतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी मंडळाने सशी निधी बजाज, कार्यरत कंपनी सचिव सदस्य संख्या २८९०७ आणि सीपी क्रमांक १४५९६ यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

तपासणीस आपला अहवाल कंपनीचे अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/कंपनी सचिव यांना सादर करेल. टपार मतदानाचे निकाल १७ जानेवारी २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीच्या www.mep.ltd वेबसाइटवर अपलोड करून घोषित केले जातील. कंपनीचे इक्रिटी शेअर्स सूचीबद्ध असलेल्या बीएसई लिमिटेडला देखील परिणाम एकाच वेळ

कळवले जातील. ग्दस्य सीडीएसएल टोल फ्री क्रमांक १८००-२१-०९९-११ वर कॉल करू शकतात किंवा पुढील कोणत्याह

स्पष्टीकरणासाठी किंवा तक्रारींसाठी helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवू शकतात. मॉर्डन इंजिनियरिंग ॲण्ड प्रोजेक्ट्स लिमिटेडकरित

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME FROM NOOR HASMAT KHAN

MOHAMMED NOOR KHAN AS PER MAHARASHTRA GOVT. GAZZATE NO.

HAVE CHANGED MY NAME FROM GAURAV MADHAB MOHAPATRA TO GAURAV MADHAB CHANDRA MOHAPATRA AS PER DOCUMENT.

MR. SURAJ KUMAR SINGH HAVE CHANGED MY MINOR CHILD NAME FROM AALIYA TO AALIYA SINGH AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM DEVA NOGHA TO DEVRA NOGHABHAI CHOHALA AS PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM GHANSHYAM DEVA NOGHA TO KISHAN DEVRAJ CHOHALA AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM DEEPTI DINESH RANE TO DIPT DINESH RANE AS PER DOCUMENT.

WE MR. GALVIN NOEL GOMES & MRS. CANDICE WALTRUDE GOMES HAVE CHANGED OUR MINOR SON NAME FROM ASHER GOMES TO ASHER GALVIN GOMES AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM DEEPALI ANANT DUSANKAR TO VEDIKA MAHESH RANE AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM HETALBEN BHAGVANBHAI VAGHANI TO **HETAL KIRTI MANDVIYA** AS

HAVE CHANGED MY NAME FROM NASREEN BANU MOHAMMAD GOUS KUNDGOL & NASREEN BANU MORAB TO **Nasreen Rafiq ahmed** MORAB AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM RAFIQUE AHMED ABDUL KADAR MORAB & RAFIQ AHMED ABDUL QUADER MORAB TO RAFIG AHMED ABDUL QADAR MORAB AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM BHATI ABRAR AHMED ABRAR SARVAR BHATI AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM BRIAN PHILIP TRINIDADE BRIAN AVELINO TRINIDADE AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM VIMI SUSAN ANDREWS TO VIMI. BRIAN TRINIDADE AS PER DOCUMENT.

सूचना

मुंबई लक्षदीप' वृत्तपत्रातून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातींमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य जाहिरातदाराकडून दाव्याची त्याच्या पूर्तता झाली नाही त्या तर परिणामाबद्दल मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक. संपाढक. प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. कृपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी.

जाहीर नोटीस

सर्व संबंधितास कळविण्यात येते कि. जि/५. तळ मजला, सी-विंग, महावीर कॉम्प्लेक्स ए आणि सी को-ऑप. हौ. सो. लि., क्षेत्र १८७.५ चौफूट १८७.५ चौफूट = ३७५ चौफूट बिल्टअप, सर्वे नं ८-ए व ९. हिस्सा नं. ३(पै). मौजे नवघर, साई नगर वसई पश्चिम, ता. वसई, जि. पालघर हि मिळकत सुधा अरुण म्हात्रे यांच्या मालकी कब्जेवहिवाटीत आहे. सदर मिळकत करारनामा दि. २६/०२/२०२४, नोंदणी क्र. वसई-१-२४७०/२०२४, दि. २६/०२/२०२४ प्रमापं अभिजीत प्रभाकर घुटे आणि मनस्वी अभिजीत घुटे (लग्नाअगोदर - मनस्वी मोहन प्रभू) यांन विकत देत आहेत. सदर मिळकती संदर्भा महावीर कॉम्प्लेक्स ए आणि सी को-ऑप हौ. सो लि. यांनी जारी केलेले मूळ भाग पत्र (शेय-सर्टिफिकेट) क्रमांक ३७, प्रत्येकी रु.५०/- चे पाच पुर्ण भरलेले समभाग विशिष्ट क्रमांक १८१ ते १८५ दोन्ही समावेशी) हे गहाळ झाले आहे.

तरी या संदर्भात जर कोणीही इसमांचा विक्री गहाणवट, बक्षिसपत्र, दान, दावा, भाडेपट्टा, वैगरे हक्काने एखादा बोजा असल्यास तो त्यांनी सदर ्र जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच लेखी कागदोपत्री . पुराव्यासहित निम्नलिखित स्वाक्षिकारांना मे. एस. पी कन्सलटंट, अनिता शॉपिंग सेंटर, १ला मजला पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड (प.), ४०१२०२ या पत्त्यावर कळवावा, नपेक्षा सदर मिळकतीव कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क नाही व तं असल्यास सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

ता. १७.१२.२०२४ अशिलांतर्फे ॲड. पायस डिमेलो

मुळत: **श्री. संतराम जंगाराम कहर** हे फ्लॅट क्र.६०५. त्रा मजला, इमारत क्र.१२/जे, मिलन निवास एसआर कोहौसोलि.. संघर्ष नगर. चांदिवली फार्म रोड. चांदिवली अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२ या जागेचे कायदेशी ालक/प्राप्तकर्ते होते आणि यांचे १८.१२.२०१८ रोजी निधन झाले आणि त्यांच्या मृत्यू पश्चात सदर फ्लॅट ासेच सदस्यत्व त्यांची पत्नी श्री**मती सावित्रीदेवी संतराम कहर** यांच्या नावे करण्यात आले होते. परंत यांचेही २८.०२.२०२४ रोजी निधन झाले, त्यांच्य क्यात स्वर्गीय राम जियावन कहर हे आहेत, त्यांचेही ०९.०१.२०२४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात गाझे अशील श्रीमती शोभावती राम जियावन कहर (सन) या कायदेशीर वारसदार आहेत आणि सोसायटीच्य . गोंदीमध्ये त्यांच्या नावे फ्लॅट हस्तांतरणाचा अधिका

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर कोणतार्ह अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी त्यांचे दाव पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सचना -प्रकाशनापासून **१५ दिवसात** कळवावे. अन्यथा तदुनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि सदर हस्तांतरणाची प्रक्रिया पुर्ण केली जाईल याची नोंद दिनांक: १७.१२.२०२१

बबन पी. सुर्यवंशी वकील उच्च न्यायालय ए-१, पटेल वाडी, अमरतारु इमारतीजवळ, क्लासिक हॉटेलच्या मागे, जुना नागरदास रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-६९. मोबा.:९९३०३२४५५९

ि SBI भारतीय स्टेट बेंक गृहकर्ज केंद्र, सांताकुझ, १ला मजला, जीवनसेवा अनेवस इमारत, बी विंग, एलआयसी कॉम्प्लेक्स, एस.ब्ही. रोड, सांताकुझ पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र–४०००५४.

मागणी सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार राधिका आनंद वडार, रवी विला बंगला क्र. विजय पार्कच्या पुढे, अंबर प्लाझा हॉलच्या मागे, मिरा रोड-पुर्व, ठाणे-४०११०७. (ईबी-एचएल-

एनआरआय-एप्रिल २२ गृहकर्ज खाते क्र.:४०९४४११२६२४) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्य कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते २४.११.२०२४ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर २५.११.२०२४ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: २५.११.२०२४ रोजी देय रक्कम रू.६०,५३,२१६.०० (रुपये साठ लाख त्रेपन्न हजार दोनशे सोळा फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क

सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन **तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी.** अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिर्नान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाई केली

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.१६०४, १६वा मजला, ए विंग, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ३३.२२ चौ.मी., लाब्धी सिब्रीझ म्हणून ज्ञात इमारत, जमीन सीटीएस क्र.१९२(भाग), १९४(भाग) व १९५(भाग), ॲन्टींप हिल, वडाळा मृंबई-४०००३७ येथील स्थावर मालमत्ता

दिनांक: १६.१२.२०२४, ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील **१) श्रीमती नूरजहान शौकत परकार, २**) श्री. युसुफ शौकत परकार व ३) श्री. मुनीब शौकत परकार हे खालील सरासरीने सदर मालमत्तेचे संयुक्त

मालक		
अ.क्र.	नाव	भाग
?	श्रीमती नूरजहान शौकत परकार	40%
2	श्री. युसुफ शौकत परकार	ર ५%
3	श्री. मुनीब शौकत परकार	२५%
	एकूण	900%
माझ्या ३	भशिलांनी घोषितक केले आहे की, श्री. शौकत सयीद परकार हे खालील अनु	सुचीत नमुद मालमत्त्रे

एकमेव मालक होते. सदर **श्री. शौकत सयीद परकार** यांचे १६.०२ २०१९ रोजी निधन द्याले. त्यांच्य पश्चात त्यांची पत्नी १) श्रीमती नुरजहान शौकत परकार, त्यांची मूले २) श्री. युसुफ शौकत परकार श्री. मुनीब शौकत परकार अर्थात माझे अशील हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. दिनांव ११ डिसेंबर, २०२४ रोजीच्या नोंद मुक्तता करारनामाद्वारे सदर **१) श्री. युसुफ शौकत परकार** व **२) श्री.** मुनीब शौकत परकार यांनी स्वर्गीय श्री. शौकत सय्यद परकार यांचे मालमत्तेमधील १००% अविभाजी रोंअर्सपैकी त्यांचे एकत्रित १६.६७% अविभाजीत शेअर (अर्थात प्रत्येकी ८.३३% अविभाजीत शेअर्स) ह श्रीमती नूरजहान शौकत परकार यांच्या नावे मुक्त केले.

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्र, विक्री, अदलाबदल मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशना पासन १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पष्टयर्थ दस्तावेजांच्य प्रतींसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनसचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशी यवहार सुरू करतील. मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.२०२, क्षेत्रफळ ५११ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, २रा मजला, श्री शिव शक्ती को–ऑपरेटिव्ह हौिसं सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.५, सिद्धी सदन कॉलनी, एस.व्ही. पटेल रोड, भगवती हॉस्पिटल समोर, बोरिवली (प.). मुंबई-४००१३ तसेच विकासक/प्रवर्तक अर्थात अमी वाईजओविल रियाल्टी आणि निश्चिती पक्षकार/सह-प्रवर्तक अर्थात मोदीस्पेसेस रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे मालमत्तेवर बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीमधील पर्यायी निवास/जागेचे अधिकार आणि जु फ्लॅट क्र.२०२ ऐवजी स्थायी पर्यायी निवासस्थान, जमीन सन्हें क्र.१६८, हिस्सा क्र.३, १(माग) व सन्हें क्र.१९९, सीटीएस क्र.१३९२, १३९२/१ ते २, गाव एक्सर, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील जिमनीचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत १६ डिसेंबर, २०२४

> आर. जे. चोथानी - वकीत डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

मी राहणार नाव श्रीमती सुलोचना शिवार्ज ताटकर पत्ता २११/ अ, कालिका दर्शन भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम) मुंबई ४०००२८ या ठिकाणी राहत असून सदर खोली माझा नातू सनी शेखर ताटकर यांच्या नावे करण्यात आली आहे. तरी या नोटिसद्वारे सर्वाना सूचित करत आहे की माझे म्हाडाचे आलोटमेंट पत्र क्रमांक:- जा क्र. मि. व्य./दुवपुं/ १९१५/८८ हरवलेले आहे ते जर कोणाला सापडले असेल तर खालच्या पत्यावर किंवा मोबाईल क्रमांक संपर्क साधावा. पत्ता २११/अं, कालिका दर्शन, भवानी शंकर रोड, दादर (पश्चिम) मोबाईल मंबई-४०००२८,

जाहीर सूचना

९९६७८३५७९९

माझे अशील श्रीमती शोभा मनोहः गोखले, खोली क्र.२५ (जुनी खोर्ल क्र.२३), ओम सत्यम को-ऑप, हौसिंग सोसायटी (जना पत्ता: सत्यम निवास चाळ क्र.१. शिवम कॉलनी). शिव कपा नगर कांजुरमार्ग (पुर्व), मुंबई-४०००४२ (यापुर्व सदर खोली जागा म्हणून संदर्भ) यांच्याद्वी सर्वसामान्य जनतेस जाहीर सूचना देण्यात येत आहे. प्रथम मालक श्री. बबन मांजाभाउ आवटे यांनी सदर खोली श्रीमती सुनंद यशवंत वाघ यांच्याकडे दिनांक २१ एप्रिल १९९३ रोजी विक्री केले आणि श्रीमती सुनंद यशवंत वाघ यांनी सदर खोली जागा श्रीमर्त शोभा मनोहर गोखले यांच्या नावे दिनांक ए मार्च. २००२ रोजीचे प्रतिज्ञापत्र करारनामाद्वारे हस्तांतर केले. विद्यमान स्थितीत माझे अशील अर्थात श्रीमती शोभा मनोह गोखले या सदर खोली जागेच्या वहिवाटदा मालक, धारक आहेत. सर्व दस्तावेज त्यांच्या नावे आहेत आणि उपरोक्त खोली जागा विक्री करण्याचे त्यांना संपुर्ण अधिकार आहेत.

म्हणून मी याद्वारे जर कोणा व्यक्तीस किंव संस्थेस सदर मालमत्तेवर कोणताही दावा अधिकार, हक्क व कायदेशीर अधिकार असल्यास त्यांनी खाली नमूद केलेल्य वकीलांकडे सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांत लेखी स्वरुपात सर्व संबंधित दस्तावेजांसह संपर्क/हस्तांतर करावे. सदर सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसानंतर प्राप्त कोणताही दावा विचारा

सही/-ॲडव्होकेट कांचन पी. नलावडे ए/१०१, परीवार को-ऑप.हौ.सो.लि., कांजुरमार्ग (पुर्व), मुंबई-४२. ठिकाण: मुंबई दिनांक: १६.१२.२०२४

आयटीआय गोल्ड लोन्स लिमिटेड

जाहीर सूचना – शाखा स्थलांतर

आम्ही याद्वारे २ जानेवारी, २०२५ पासून कामोठे शाखेचे स्थलांतर सुचित करतो विद्यमान विद्यमान शाखेचा स्थलांतर स्थलांतर शाखेचा शाखा पत्ता शाखा पत्ता आयटीआय गोल्ड लोन्स लिमिटेड आयटीआय गोल्ड लोन्स लिमिटेड दकान क्र.0६. नंदावन पार्क कोही दकान क्र.१, तळमजला, अंबे श्रद्धा कोहौसो. सोलि., प्लॉट क्र.०९, सेक्टर-३६, . प्लॉट क्र.४, सेक्टर-३६, एसबीआय बँकेजवळ प्रशांत ठाकुर कार्यालयाजवळ, कामोठे, नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड-४१०२०६. संपर्के क्र.:८६५७४५८१५० कामोठे, नवी मुंबई-४१०२०६.

याची नोंद घ्यावी.

आयटीआय गोल्ड लोन्स लिमिटेड

जाहीर सूचना

उपरोक्त नमूद केलेल्या तारखेनंतर उपरोक्त शाखेतील कामकाज बंद केले जाईल. सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी

सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. प्रेम प्रकाश श्रीनाथ **विश्वकर्मा** व **श्रीमती पुष्पा प्रेम प्रकाश विश्वकर्मा** यांनी येथे घोषित केले आहे की, **श्री. जगदी**श **रामिकशन मेहता,** बिल्डर्स आणि **मे. गुरुपाल इंजिनियरींग वर्क्स**, त्यांचे भागीदार **१) श्री**. **संतोखसिंग, २) श्री. गुरुनौसिंग** यांच्या दरम्यान दिनांक २६ फेब्रुवारी, १९७५ रोजीचा १ला करारनामा

मे. गुरुपाल इंजिनियरींग वर्क्स, त्यांचे भागीदार १) श्री. संतोखसिंग, २) श्री. गुरुनौसिंग भाणि **श्रीमती लक्ष्मीबेन मुलचंद देधिया** यांच्या दरम्यान **दिनांक २ जून, १९८२** रोजीचा २रा

श्रीमती लक्ष्मीबेन मुलचंद देधिया आणि मे. प्लास्टीक्स प्रिसीजन मशीन फॅब्रिक, भागीदा **थ्री. एच.बी. देसाई** यांच्या दरम्यान **दिनांक ३ एप्रिल, १९८९** रोजीचा ३रा करारनामा झाला होता मे. प्लास्टीक्स प्रिसीजन मशीन फॅब्रिक, भागीदार श्री. एच.बी. देसाई आणि मे. पुष्पक <mark>र्वेकिंग, भागीदार १) श्री. शांतीलाल रणपारा, २) श्रीमती रेश्मा शिंदे, ३) श्री. मनोज सांतीलाल</mark> **णपारा** यांच्या दरम्यान **दिनांक २६ ऑगस्ट, १९९३** रोजीचा ४था करारनामा झाला होता.

मे. पुष्पक पॅकिंग, भागीदार १) श्री. शांतीलाल रणपारा, २) श्रीमती रेश्मा शिंदे, ३) श्री मनोज शांतीलाल रणपारा आणि मे. इवास मशिनरीज प्रायव्हेट लिमिटेड, त्यांचे संचालक श्री **विवेकानंद मधुकर सावे** यांच्या दरम्यान **दिनांक ३ ऑगस्ट, २००९** रोजीचा ५वा करारनामा झाला

मे. इवास मिशनरीज प्रायव्हेट लिमिटेड, त्यांचे संचालक श्री. विवेकानंद मधुकर सावे ाणि **श्री. प्रेम प्रकाश श्रीनाथ विश्वकर्मा व श्रीमती पुष्पा प्रेम प्रकाश विश्वकर्मा** आणि गाळा तळमजला, जय भारत इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तळमजला, विरवाणी इंडस्ट्रीयल इस्टेटजवळ, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ८३४ चौ.फु. बिल्टअप, सीटीएस क्र.६७, गाव दिंडोशी, तालुका बोरिवली या जागेचे सदस्य आणि सदर ळाबाबत वितरीत दिनांक १६.०२.१९८४ रोजीचे (नोंद.क्र.बीओएम/जीईएम/पी–२१०७/१९८३) गप्रमाणपत्र क्र.१० अंतर्गत अनुक्रमांक ४**६ ते ५०** असलेले **रु.५०/–** प्रत्येकीचे ५ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे नोंद धारक, यांच्या दरम्यान दिनांक ३ ऑगस्ट, २००९ रोजीचा ६वा करारनामा झाल होता, उपरोक्त २६ फेब्रुवारी, १९७५ रोजीचा १ला विक्री करारनामा असलेले मुळ दस्तावेज हरवले

सर्व व्यक्तींना सुचित करण्यात येत आहे की, हरवलेल्या दस्तावेजांच्या आधारावर कोणा सोबतही होणताही व्यवहार करू नये. जर कोणी असा व्यवहार केल्या असल्यास किंवा करीत असल्यास कपय आम्हाला कळवावे आणि कोणा व्यक्तीस उपरोक्त करारनामा व शेअर्स/फ्लॅटबाबत काही दावा अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांनी पराञ्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली नमद केलेल्य पत्त्यावर सदर सूचना तारखेपासून १५ दिवसात कळवावे.

विकल विनता भावे नोटरी भारत सरकार

वकील उच्च न्यायालय दुकान क्रमांक १७, वैभव शॉपिंग मॉल, एनएनपी कॉलनी. ठिकाण: मंबर्ड दिनांक: १७.१२.२०२४ गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६५

B BAJAJ

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सिरेजम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कत्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र–४१९०१४. **मुंबई शाखा कार्यालय:** ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्रमांक ७०२, मरोळ मरोशी रोड, संकस्थ पाडा वेल्फेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४००५९, भारत **पुणे शाखा कार्यालय:** सी१४ प्लॉट क्रमांक १२, कोहिनूर इस्टेट हौसिंग सोसा. मुळा रोड, कमल नयन बजाज गार्डन जवळ, वाकडेवाडी, पुणे - ४११००३

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार, जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांगण्या आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसाम जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**च्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कल १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार/जामिनदाराचे नाव (कर्ज खाते क्र., शाखेचे नाव)	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)	मागणा सूचना ।दनाक व रक्तम	तावा दिनांक
शाखाः पुणे, कर्ज खाते क्र.: ४०२एचएमएल६०२०५९३८ कर्जदार / सह - कर्जदार १. संतोष बाळाराम चिले (कर्जदार) २. चिली गीता संतोष (सह-कर्जदार) एफएल बीएल ३०७ कांचन कन्फर्टस, एसएन ९/२ येवलेवाडी, निंबाळकर इस्टेट जवळ, पुणे-४११०४८	पुढे नमुद बिगरशेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड: फ्लंट क्र. ३०७, तिसरा मजला, वी विंग कांचन कम्फर्टंश म्हणून ज्ञात प्रकल्पात, सदर सदिनिकेचे क्षेत्र आहे कार्पेट क्षेत्र ३८.९२ चौ.मी. म्हणजे ४९९ चौ. फूट., सुमारे ८ चौ. मीटर असलेली एक कार पार्किंगची जागा क्र.५५, (उपनिबंधक हवेली यांच्याकडे उपलब्ध रेडी रेकनरनुसार वरील मालमत्ता येवलेवाडी गावात आहे, सर्ल्हें क्रमांक ९ हिसा क्रमांक २ तालुका हवेली जि. पुणे) येथील सर्व भाग व खंड.	२६,०८,२०२४ आणि इ.२५,३७,४८५/- (रुगये पंचवीस लाख सदतीस हजार चारो पंच्याऐंशी फक्त)	१२. १२.२०२४

शाखाः मुंबई, पढे नमद बिगरशेत मालमत्तेचे कर्ज खाते क्र.: एच४०५एचएचएल१००१२९१ आणि सर्व भाग व खंड: फ्लंट क्रमांक एच४०५एचएलटी१००७३७४ ५०३, पाचवा मजला, पृथ्वी कर्जदार / सह-कर्जदार: १. किरण राजेंद्र फाळके (कर्जदार) २. छाया राजेंद्र फाळके (सह-कर्जदार) जि - पुणे - ४११०४१ ३. राजेंद्र शाह् फाळके (सहकर्जदार) दत्त कृपा रहिवाशी संघ खोली क्रमांक ५६८, ठाणे बेलापूर रोड, एन एम एम पी शाळेच्या मागे, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०६

ठिकाण: महाराष्ट्र दिनांक: १७ डिसेंबर २०२४

हजार आठ फक्त) हाइट्स, क्रमांक ४५, हिसा क्रमांक. १६/१, मौजे नन्हे, ता - हवेली

प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

२६.०६.२०२४

₹.१८,०४,००८/-

१२.१२.२०३

DOCUMENTS

SHAHIN AZIZ NAGDADE AS PER LIAQUAT ALI MOHAMMED ALI NAIK TO PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY OLD NAME MOHAMMAD MAHTAB TO MOHAMMED I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL TOUAB TO ABDUL TAWWAB NEW NAME MUNWAR GAFOOR SHAIKH I HAVE CHANGED MY NAME FROM TO MOHAMMED SAID AHMED ANSARI NASIM BANU LIAQUAT ALI NAIK TO PER DOCUMENTS - MOHAMMAD NAZIM TO MOHAMMAD AS PER DOCUMENT

I HAVE CHANGE MY NAME FROM I HAVE CHANGE MY NAME RAVINDRA NAJIM AS PER DOCUMENT LALITA ASHOK KUMAR HINGARH TO KUMAR TO RAVINDRA UMASHANKAR I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL REHMAN I HAVE CHANGED MY NAME FROM JUZER BADRUDDIN BARWALAWALA AS MOHD HASHIM RAZA MOHD SIDDIQUE ANSARI AS PER DOCUMENT I, PIYUSH SOHANLAL GUPTA HAVE

LIAQUAT ALI MUHA

CHANGED MY NAME TO PIYUSH TANVEED BANG SACID SHAIKH TO SIDDIQUE SUBHANI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM PER DOCUMENTS

SUBHASH NAGAR J M M RUAD NEAR TO ME CHANGED MY NAME FROM SHASHIKALA DEVI TO SHASHIKALA DI

RAJESHKUMAR RAJKUMAR PRAJAPATI I HAVE CHANGED MY NAME FROM TO RAJESH RAJKUMAR PRAJAPATI AS I FEVAN TO SEE AN ASTER AS ASSESSED TO SEE AS AS ASSESSED TO SEE AS AS ASSESSED TO SEE AS ASSESSED TO SEE AS ASSESSED TO SEE AS ASSESSED.

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I SAMIKSHA SUDHIR SHINDE D/O SABIR KHAN JUMMAN KHAN (OLD

BAJRANGI ARJUN PRAJAPATI AS PER MAHENDRA LAPASIA AS PER PER DOCUMENTS MY AAUHAR.

DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM AMRUTLAL PANCHAN GADA TO DOMBIVLI, WEST KALYAN, THANE, MOHAMED SADIQ ABDUL AZIZ

I SANGITA BAJRANGI PRAJAPATI HAVE | HAVE CHANGED MY NAME FROM MANOJKUMAR AMRUTLAL SHAH TO MARUT PANCHAN GADA AS PER MAHARASHTRA-421202, HAVE EBUITMALA AS PER DOCUMENT. CHANGED MY NAME TO SANGEETA AMRIN BANO MOHMMAD SALEEM MANOJ AMRUTLAL SHAH AS PER DOCUMENT

. I HAVE CHANGED MY NAME FROM ZIRAKK JASSAWALLA

HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD SALEEM /MOHMMAD FIROJ PANJAWANI TO FIROZ ABDUL SHEHNAZ ABDUL AZIZ SAYED (OLD NAZIA PARVEEN TO NAZIYA SIDDIQUIE SALEEM MOHMMAD IDRISH QURESHI/ SULTAN PANJWANI AS PER NAME) TO SHENAZ ABDUL AZIZ AS PER DOCUMENT SAYYED (NEW NAME) AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM

LIAQUAT ALI MUHAMMAD ALI NAIK AS I HAVE CHANGED MY NAME FROM PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM FROM MUNAWAR GAFFUR SHAIKH TO MAHTAB ALAM AS PER DOCUMENT
MOHAMMAD SAEED AHMED ANSARI I HAVE CHANGED MY NAME FROM YAKUTA JUZER BARWALAWALA AS YAKUTA JUZER BARVALAWALA TO

NASEM BANU LIAQUAT ALI NAIK AS I HAVE CHANGED MY NAME FROM JUZER BADRUDDIN BARVALAWALA TO LIYAKAT ALI MOHAMMED ALI NAIK TO PER DOCUMENTS

LIAQUAT ALI MUHAMMAD ALI NAIK AS I HAVE CHANGED MY NAME FROM MUZAMMIL DAWOOD QURESHI TO BHARTHU TO AMATULLAH ALTAF I HAVE CHANGED MY NAME FROM MUJAMMIL DAWOOD QURESHI AS PER LI HAVE CHANGED MY NAME FROM ELECTRICWALA AS PER DOCUMENT
NASEMBANO LIYAKAT ALI NAIK TO DOCUMENT
NASEMBANU LIAQUAT ALI NAIK AS
NASEMBANU LIAQUAT ALI NAIK AS

FARIDA ALTAF ELECTRICWALA AS SALMAN SALIM KHAN (OLD NAME) TO FRUITWALA AS PER DOCUMENTS. SALMAN SALIM MUJAWAR (NEW WE SADIQ AZIZ FRUITWALA AND

JEEVAN TO JEEVAN METHRE AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM CHANGED OUR MINOR DAUGHTER'S

HOLAIFAH ABDUL SATTAR SHAIKH (NAME FROM AYESHA MOHAMED

W/O ZIRAKK ZUBIN JASSAWALL R/O NAME) AS PER DOCUMENTS ROOM NO.4, SAVITRI NIWAS, I HAVE CHANGED MY NAME FROM

I BAJRANGILAL ARJUN PRAJAPATI I HAVE CHANGED MY NAME FROM PUNAM RAJESH CHAUDHARY TO AMITABEN DEVJI RITA TO AMITABEN SUDHIR RAMCHANDRA SHINDE AND NAME) TO SABIR JUMMAN KHAN (NEW

CHANGED MY NAME TO AMAYRRA FRUITWALA AS PER DOCUMENTS.

HEENA KAUSAR SADIQ FRUITWALA

CHANGED OF BIRTHDATE

. SALEEM QURESHI/ AMRIN BANO I HAVE CHANGED MY NAME FROM ALI MISSARA MOHMAD NAIM AYYUBI I HAVE CHANGED MY NAME FROM I PREMA CHANDRAKANT SALVA HAVE I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD SALIM QUERESHI / NASREEN FIROZ PANJWANI / PANJAWANI ALI (OLD NAME) TO MISSARA MOHD NAIM BABITABEN JAYANTILAL SHAH TO CHANGED MY DATE OF BIRTH FROM AMITA TO AMITABEN AMRUT GADA AS BANO TO AMRIN BANO MOHD SALIM FIROJ TO ALI PANJWANI AS PER AYYUBI (NEW NAME) AS PER BABITA JAYANTILAL SHAH AS PER 05/08/1956 TO 08/05/1956 AS PER **DOCUMENTS**

कंपनी सचिव

WEST MUMBAI 400078 HAVE JAYDEEP SHYAM KARANDIKAR TO ABDUL HAMID SUNASRA AS PER DIPIKA BANSAL TO DEEPIKA SANJAY FARHAN AHMED (NEW NAME) AS PER FRUITWALA AS PER DOCUMENTS. CHANGED MY NAME TO ANKITA RAJAN JAYDEEP SHAM KARANDIKAR AS PER DOCUMENT

NAME INDIRA CHATERJEE ADHIKARI .

FROM INDIRA CHATERJEE TO NEW DECLARATION

I MOHAMMAD MUSTAQEEM MALIK S/

AS PER THE GAZETTE NO M-24304834
SANGITA GOPAL RANPISE TO SNEHA PER DOCUMENT I ANKITA ADITYA GAONKAR D/O, VIJAY SARKALE AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

- PAL AS PER DOCUMENT

DOCUMENTS

CHANGE OF NAME

THIRUNAVUKKARASU AS PER DOCUMENT

CHOUDHARY AS PER DOCUMENTS. AS PER DOCUMENT.

DOCUMENTS

DOCUMENT

BAJRANGI PRAJAPATI AS PER MY QURESHI /AMREEN MOHMMAD DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM QURESHI /MOHD SALIM QUERESHI TO I HAVE CHANGED MY NAME FROM MOHMMAD SALEEM IDREESH DOCUMENTS SHIVA THIRUNAVUKKARASU TO AMIT RAMAKANT JAGTHAP TO AMIT MOHD SALIM QURESHI AS PER MEMON SHAHEEN DAWOOD TO I HAVE CHANGED MY NAME FROM MANSOOR JUZER BARWALAWALA AS SHIVA RAMAKANT JAGTAP AS PER DOCUMENT

- I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENT

CHANGED MY NAME TO PIYUSH TANVEER BANO SAGIR SHAIKH TO SIDDIQUE SUBHANI AS PER AMATULLAH AMATULLAH ALTAF TANVEER SADIQUE SHAIKH AS PER DOCUMENT

I MOHAMMAD MUSTAQEEM MALIK S/
O, MAQBOOL HASAN MALIK R/O A/2 I HAVE CHANGED MY NAME FROM NAGENDRA BINDRA YADAV AS ALTAF KAYUMALI BHARTHU TO ALTAF THAVE CHANGED MY NAME FROM TO NAZEER MEHBOOB SHEIKH MEHBOOB SHEIKH AS PER NAZIO DSOUZA AS PER PER DOCUMENT

KAYUMALI ELECTRICWALA AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM TO NAZEER MEHBOOB SHEIKH AS I HAVE CHANGED MY NAME FROM TO NAZEER MEHBOOB SHEIKH AS I HAVE CHANGED MY NAME FROM TO NAZEER MEHBOOB SHEIKH AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM TO NAZEER MEHBOOB SHEIKH AS I HAVE CHANGED MY NAME FROM TO NAZEER MEHBOOB SHEIKH MEHBOOB MY NAME FROM TO NAZEER ME

I HAVE CHANGED MY NAME FROM PER DOCUMENT

DOCUMENT SOCIETY, UTKARSH NAGAR, BHANDUP I HAVE CHANGED MY NAME FROM ZAID HAMID BHAI SUNASRA TO ZAID I HAVE CHANGED MY NAME FROM SOCIETY OF THE CHA

HAVE CHANGED MY NAME TO SUSHAMA NARSI LODAYA TO SUSHMA POONAM RAJESH CHAUDHARY AS AMRUT GADA AS PER DOCUMENT _ I HAVE CHANGED MY NAME FROM MAHATMA PHULE ROAD, BHOIR WADI

BANSAL AS PER DOCUMENT

DOCUMENTS

DOCUMENTS

QURESHI AS PER DOCUMENT PER DOCUMENT (आयसीएसआय सदस्यत्व क्रमांक ए६०७९३)

सही/